

पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण" (LH & DC) या कार्यक्रमांतर्गत "पशुवैद्यकीय संस्थांची बांधकामे व बळकटीकरण करणे" या योजनेंतर्गत वाहनांची स्थाननिश्चिती करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: पविआ-१०२४/प्र.क्र. १४० /पदु -३ ( ई-७७८४५४)

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.

दिनांक : १० सप्टेंबर, २०२४.

वाचा :- १. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र :पविआ-२०२१/प्र.क्र.३२० / पदुम-३, दिनांक ७.७.२०२३.

२. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र. रोनि/डिसीक्यूसी /१८/५२६९/२०२४, औध, पुणे, दि.३०.०४.२०२४ चे पत्र.

### प्रस्तावना :-

वाचा क्र. १ येथील शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत योजना "पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण" (LH&DC) या कार्यक्रमा अंतर्गत "पशुवैद्यकीय संस्थांची बांधकामे व बळकटीकरण करणे या योजने" (Establishment and Strengthening of Mobile Veterinary Units & ESVHD-MVU) या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांची तालुकास्तरावर स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगरातील ४ तालुक्यांमध्ये फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचे पशुधन धोरण २०१० नुसार स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात पशुवैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासनाचे ०८ पशुवैद्यकीय दवाखाने बंद करण्यात आले आहेत. अशा स्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगरामध्ये फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची नसल्याने सदर वाहनांचे पुनःवाटप करण्याचा प्रस्ताव आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाचा क्र. २ अन्वये शासनास सादर केला आहे.

### शासन निर्णय :-

महाराष्ट्र शासनाचे पशुधन धोरण २०१० नुसार स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात पशुवैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तसेच मुंबई शहरातील रहदारी विचारात घेता फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे तातडीने सेवा पुरविणे शक्य होणार नाही. ही बाब विचारात घेऊन शासन निर्णय क्र :पविआ-२०२१/प्र.क्र.३२०/पदुम-३, दिनांक ७.७.२०२३ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगराकरीता उपलब्ध करून दिलेल्या ४ वाहनांचे पुढीलप्रमाणे फेरवाटप करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शा .नि .दि .७.७.२०२३ अन्वये केलेले वाटप			सुधारित वाटप		
क्र.	जिल्हा	तालुका	क्र.	जिल्हा	तालुका
१	मुंबई शहर	मलबार हिल	१	सातारा	महाबळेश्वर
२	मुंबई शहर	कुलाबा	२	अहिल्यानगर	अहिल्यानगर
३	मुंबई उपनगर	बांद्रा (पश्चिम)	३	सांगली	मिरज
४	मुंबई उपनगर	बोरीवली	४	चंद्रपूर	चिमूर

सदर पशुचिकित्सा पथकांचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी वाचा क्र.१ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मागदर्शक सुचना “जशाच्या तशा” लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९१०१५०३३२६८०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( नि.भा.मराळे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

१. आयुक्त पशुसंवर्धन ,महाराष्ट्र राज्य ,पुणे
२. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग, मुंबई
३. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा/ अहिल्यानगर/ सांगली/ चंद्रपूर
४. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद) सातारा/ अहिल्यानगर/ सांगली/ चंद्रपूर
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा/ अहिल्यानगर/ सांगली/ चंद्रपूर
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), महाराष्ट्र- १/२, मुंबई / नागपूर.
७. मा. मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
८. मा. मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाया विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१०. निवड नस्ती (पदुम-३)